

Total No. of Questions : 3]

SEAT No. :

PB-1346

[Total No. of Pages : 4

[6224]-505
T.Y. B.Com.
AUDITING
354 : Auditing & Taxation - I
(2019 Pattern) (CBCS) (Semester - V)

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 50

Instructions to the candidates:

- 1) *All questions are compulsory.*
- 2) *Figures to the right indicate full marks.*

Q1) A) Fill in the blanks with the most appropriate alternative (any Five) **[5]**

- i) _____ objective of an audit is to detect fraud and errors (primary, secondary, none).
- ii) _____ is the selection of a representative sample from a large number of similar transactions.
(Internal Check, Continuous Check, Test Check)
- iii) The first auditor of the company is appointed by the _____.
(CAG, Central Government, Board of Directors)
- iv) _____ of the following is not a skill needed by a Forensic Accountant. (Accounting and Auditing, Investigative, Sociology)
- v) Qualification of Company Auditor is _____.
(CA, GDC&A, M. Com)
- vi) _____ principles are listed in AAS1 which govern auditor's professional obligation. (Nine, Fourteen, Seven)

B) True or False. **[5]**

- i) Audit certificate is similar to audit report
- ii) Every auditor should follow auditing standards.
- iii) The tax audit limit as per section 44B and the provision for tax accounting one examination is one crore.
- iv) Electronic data processing refers to the input and output processing of information.
- v) Errors are inadvertent acts committed by the employees of the organization while recording transactions.

P.T.O.

Q2) Write a short note (any two) :

[10]

- a) Types of frauds
- b) Internal audit
- c) Importance of Forensic Audit
- d) Types of auditor's report

Q3) Answer the following (Any 2) :

[30]

- a) What is an Audit Program? Write the Advantages and Limitations of Audit Program.
- b) What is Vouching? Write the points to be considered in Vouching.
- c) Explain the rights, duties and responsibilities of a company Auditor.
- d) What is Forensic audit? Explain the techniques of Forensic Audit.



Total No. of Questions : 3]

PB-1346

[6224]-505

T.Y. B.Com.

AUDITING

354 : Auditing & Taxation - I
(2019 Pattern) (CBCS) (Semester - V)
(मराठी रूपांतर)

वेळ : 2½ तास]

[एकूण गुण : 50

- सूचना : 1) सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.
2) उजवीकडील दिलेली संख्या पूर्ण गुण दर्शवितात.

-
- प्रश्न 1)** अ) रिकाम्या जागा भरा (कोणत्याही 5) [5]
- i) फसवणूक आणि त्रुटी शोधणे हे अंकेक्षणाचे उद्दिष्टे आहे.
(प्राथमिक, दुय्यम, कोणतेच नाही).
 - ii) म्हणजे मोठ्या संख्येने समान व्यवहारांपैकी प्रतिनिधी नमुना निवडणे होय.
(अंतर्गत तपासणी, सतत तपासणी, चाचणी तपासणी)
 - iii) कंपनीचा पहिला अंकेक्षक ने नेमला जातो.
(सी ए जी, केंद्र सरकार, संचालक मंडळ)
 - iv) खालीलपैकी हे फॉरेन्सिक अकाउंटंटला आवश्यक असलेले कौशल्य नाही. (लेखा आणि लेखापरीक्षण, अन्वेषणात्मक, समाजशास्त्र)
 - v) कंपनी अंकेक्षकाची पात्रता असते. (CA, GDC&A, M. Com)
 - vi) तत्वे AAS1 मध्ये सूचीबद्ध आहेत जी लेखापरीक्षकाच्या व्यावसायिक दायित्वावर नियंत्रण ठेवतात. (नऊ, चौदा, सात)
- ब) चूक की बरोबर. [5]
- i) अंकेक्षण प्रमाणपत्र हे अंकेक्षण अहवाला सारखेच असते.
 - ii) प्रत्येक लेखा परीक्षकाने लेखापरीक्षण मानकांचे पालन केले पाहिजे.
 - iii) कलम 44 बी नुसार कर लेखापरीक्षण मर्यादा आणि कर लेखापत्र एक परीक्षणाची तरतूद एक कोटी आहे.
 - iv) इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग म्हणजे माहितीचे इनपुट आणि आउटपुट प्रोसेसिंग होय.
 - v) चुका म्हणजे व्यवहाराच्या नोंदी करताना संस्थेच्या कर्मचाऱ्याकडून अनावधानाने केलेले कृत्य होय.

प्रश्न 2) थोडक्यात टिपा लिहा. (कोणत्याही दोन)

[10]

- अ) अफरातफरीचे प्रकार
- ब) अंतर्गत अंकेक्षण
- क) फॉरेंसिक ऑडिट चे महत्व
- ड) अंकेक्षक अहवालाचे प्रकार

प्रश्न 3) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (कोणत्याही दोन)

[30]

- अ) अंकेक्षण कार्यक्रम म्हणजे काय? अंकेक्षण कार्यक्रमाचे फायदे आणि मर्यादा लिहा.
- ब) प्रमाणन म्हणजे काय प्रमाणनामध्ये विचारात घ्यायचे मुद्दे लिहा.
- क) कंपनी अंकेक्षकाचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करा.
- ड) न्यायवैदिक (Forensic) अंकेक्षण म्हणजे काय? न्यायवैदिक अंकेक्षणाची तंत्रे स्पष्ट करा.

